



# महाराष्ट्र शासन राजपत्र

## असाधारण

### प्राधिकृत प्रकाशन

क्र. ५] शुक्रवार, दिनांक २१ फेब्रुवारी २०२५ : फाल्गुन २, शके १९४६ [किंमत ०.०० रु.]

स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी या भागाला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत

## भाग एक-अ छत्रपती संभाजीनगर विभाग

१

प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर यांजकडून

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचा वार्षिक प्रशासन अहवाल

सन २०२३-२४

महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम १९६१ चे कलम १४२, महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती (वार्षिक प्रशासन अहवाल प्रसिध्द करणे) नियम १९६४ महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती (वार्षिक प्रशासन अहवाल प्रसिध्द करणे) सुधारीत नियम १९६६, १९८१ आणि शासन परिपत्रक क्र.संगण-१०९५-सीआर-२९५४-५७ दिनांक २५.०१.१९९५ अन्वये विहित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर ने आपल्या प्रशासनासंबंधीचा सन २०२३-२०२४ या वर्षाचा वार्षिक प्रशासन अहवाल विहित प्रपत्रात तयार केलेला आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या दिनांक २४.०१.२०२५ रोजी संपन्न झालेल्या जिल्हा परिषद सर्वसाधारण सभा सल्लागार मंडळाच्या बैठकीमध्ये विषय क्रमांक (०२) सादर केल्यानुसार सन २०२३-२०२४ च्या जिल्हा प्रशासनासंबंधीच्या एकत्रित अहवालास मंडळाच्या शिफारशीनुसार प्रशासक यांनी मान्यता दिलेली आहे. सबब महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती (वार्षिक प्रशासन अहवाल) प्रसिध्द करणे नियम १९६४ चे नियम ९ अन्वये वार्षिक प्रशासन अहवाल प्रसिध्द करण्यात येत आहे.

विकास मीना (भा.प्र.से.)

प्रशासक तथा

मुख्य कार्यकारी अधिकारी

जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर.